SCHAEFFLER

Schaeffler India Limited · Pune · Maharashtra

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, MUMBAI- 400 001

Exchange Plaza, C - 1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E) MUMBAI- 400 051

Company Code: 505790 Company Code: SCHAEFFLER

03/06/2020

Sub: Newspaper Advertisement

Dear Sirs, Phone: +91 8669613701

National Stock Exchange of India Limited

Please find enclosed copies of the newspaper advertisement titled 'The 57th Annual General Meeting of Schaeffler India Limited (Company) to be held through Video Conference (VC) or Any Other Audio Visual Means (OAVM), Book Closure and Dividend Information.' The advertisements appeared in today's Economic Times (English) and Tarun Bharat (Marathi), Mumbai editions.

This information will also be hosted on the Company's website, at www.schaeffler.co.in.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Schaeffler India Limited

Ashish Tiwari VP - Legal & Company Secretary

Fncl.: As above

India Inc Wants Fog of Fear to Lift

CII 125TH ANNUAL SESSION CEOs say India needs to focus on productivity, boost demand via infra spend

New Delhi: The country needs to New Deini: The country needs to focus on improving productivity, and stimulate demand by spending more on infrastructure and removing the fear factor prevailing in people's minds to revive the economy India Hoc EVIC Fool

my, India Inc CEOs feel. These issues were raised in a virtual panel discussion on getting growth back during the Confederation of Indian Industry's 125th annual session on Tuesday

"The Covid-19 outbreak and result-"The Covid-19 outbreak and result-ing lockdown has impacted adverse-ly the real economy, businesses, indi-viduals, government and financial sector," said Uday Kotak, incoming president of CII. "While the govern-ment is facing the risk of higher fis-cal defect, the banking sector us. cal deficit, the banking sector ur-gently needs the recapitalisation to the tune of ₹3-4 lakh crore to meet

the tune or 63-4 BARI crore to meet the lending requirements," he said. Highlighting the need to bridge the gap between policy announcements and their implementation, Ajay Pi-ramal, chairman Piramal Group, eath "Wo need to move faster on imsaid, "We need to move faster on implementation part by strengthening institutions, invest in brand building and address growth."

Stressing the need for speed, Kiran Stressing the needfor speed, Kiran Majumdar-Shaw, chairperson of Blocon, said the government should take advantage of the shift to digital platforms to bring out extensive regulatory reforms in order to quicken the pace of online approvals.

Participants pointed out that the manufacturine sector is still fac-

manufacturing sector is still facing lot of challenges on several fronts, particularly infrastruc-

Says purchasing

power of people

Our Bureau

New Delhi: The focus of the government and in-dustry must shift to rural

areas, looking to create

smart villages instead of smart cities, Union mini-

ster for micro, small and

(MSMEs) Nitin Gadkari

nas said.

The minister said that the purchasing power of people in rural areas must increase for bigger industries to benefit, and the creative rest of the set.

the growth rate of the co-

untry to increase, adding

that creation of employ

ment in rural areas will prevent migration of la-bourers, potentially avoi-ding a crisis that has ri-sen amid the Covid-19 pandemic.
"We have to think out of

We have to think out of

the box, and focus on eco-

nomically, socially, edu-

cationally backward are-

Gadkari said at the

enterprises

in rural areas

must increase

CREATE EMPLOYMENT IN BHARAT

Gadkari Pushes

for Rural Focus

Getting Growth Back

Industry for higher Capital Infusion for Expeditious for mfg ground-level Implementation sector

Focus on IT for healthcare delivery

Rather than being in denial, I would go through the Moody's report in detail & see an pickup the areas we can pick up things to get ourselves in a better position. On that I would agree with one point, we need to get growth back

ture, be it electricity, or roads "To revive manufacturing sector "no revive manufacturing sector
in India, we need to put in place
more enablers, as only quality infrastructure can help create world
class manufacturing," said Rajnish Kumar, chairman of SBI. He
also underlined the importance of
investing more in agriculture as investing more in agriculture as

the capital expenditure in this sec-

tor is stagnant.

of smart cities

MSME minister

esday. "We should focus on trai-

ning people in rural areas to create employment,

and make smart villages

and make smart villages instead of smart cities," he said. "The question of migrant labourers will not arise."

The minister urged the

industry body to encoura-

ge its members to "pled-ge" to disburse the dues of MSMEs within 45 days,

adding that he is against acting tough on the industry by naming and shaming companies who do not clear the dues of MSMEs.

Gadkari also said that

the industry should look at bringing foreign direct

investment in sectors like

infrastructure, and auto-

Incoming CII president



Fin Services Entities Seek Setting Up of a Bad Bank

Bat for one-time restructuring of all loans and a single financial regulator

Our Bureau

New Delhi: Financial services sector entities batted for a one-time restructuring of all loans and setting up of a bad bank - or a system like the Troubled Asset Relief Program (TARP) of the US — to help regram (TARY) of the US—D nelipre-vive the economy and shore up weak balance sheets that they said would be seen a year from now due to the impact of Covid-19.

Speaking at the 125th annual ses-sion of the Confederation of Indian

Industry on Tuesday via videoconfe-rence, entities representing NBFCs, health insurers and private equity

.......................

India should continue

to engage with Aspac

India Must Join

RCEP: Panagariya

Says import tariffs need to be cut to 7%

na in the areas of textiles, foot-wear and other labour-intensi-ve sectors," Panagariya said.

Commenting on Prime Mini-ster Narendra Modi's call for

self-reliance, Panagariya said

what he really meant was that

we ought to earn our own in-

"big mistake" ickly see a huge movement back to autarchy," he sa-

inent back to autarchy, he sa-id. "I hope it doesn't happe-n...it will be a huge mistake." Economist Jeffery Sachs ter-med India's refusal to join the RCEPa "big mistake". "India made a big mistake in pot joining the RCEP because

not joining the RCEP because

this is an economic group cate-

Sachs, the director of sustai-

nable development at Colum hia University, said.

ring to 3.2 billion people,

Economist Jeffery Sachs

termed India's

refusal to join

the RCEP a

"If really PM meant from self-re-liance, self-sufficiency,

we would qu

partners & get into RCEP

MNCs from China

Former VC, Niti Aayog

Our Bureau

New Delhi: Niti Aayog's for-mer vice chairman Arvind Pa-

nagariya on Tuesday urged In-

dia to slash its import tariffs to

7% and join the Regional Com-

7% and join the Regional Com-prehensive Economic Part-nership, a 15-member trade grouping, laying down a road-map for the country to better position itself to attract in-vocatmonts

vestments. The economics professor at

Columbia University said In-

dia should open up more, knock down tariffs introduced

in the last three years to 7% on all items, forge agreements with RCEP, the EU and probab-

"India should continue to en-

gage with Asia Pacific part-

ners and get into RCEP as it

prepares to take over the multi-national companies from Chi-

turing and creating jobs.

as it prepares to take over

firms also backed the idea of a single financial regulator, besides enab-ling healthcare insurance for all.

"Going into Covid, we had a weak financial sector. A \$25-30 billion TARP-like programme can pull sectors like NBFCs out of distress," Bain Capital Private Equity MD Amit Chandra said.

Others also backed one-time restructuring. "A weaker credit book business will be the result of the moratorium (for six months on loan repayments) as it gives time for the borrower, but it is not the solution; a one-time restructuring plan (is)." one-time restructuring plan (is)," said Sanjay Nayar, chief executive of KKR India.

Hawkins

one-time restructuring plan, saying

an. "When weexplained, the 50% per ople who came for availing of the moratorium, ended up paying us." The NBFC sector has sought a one-time restructuring of all loans, where staggered repayments can be done beginning with small amounts, as many retail and business customers face cash flow problems due to the lockdown.

that while the moratorium was nee-ded for survival, borrowers chose to pay their instalments when they were educated about interest accru al, "When we explained, the 50% pe

LEGAL NOTICE

Hawkins Cookers Limited Regd. Office: Maker Tower F 101 CIN: L28997MH1959PLC011304

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given that Hawkins Cookers Limited the Company") is liable to transfer to the IEPF Authority equity shares in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years starting FY2012-13, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013. read with the IEPF Authority Rules, 2016.

In case the concerned shareholder does not claim any of the said dividends by August 20, 2020, the Company shall duly transfer the said shares to the IEPF.

The Company has communicated through emails with the shareholders, whose email ids were available, providing the details of the shares liable to be transferred to the IEPF. The said details are uploaded at https://www.hawkinscookers.com/iepf/02062020.htm for shareholders to refer and verify. We request all We request all shareholders, whose emails are not registered, to promptly register the same with the Company by emailing their folio details along with ID/address proof to cosee@hawkinscookers.com. Due to the Covid-19 pandemic related lockdown, the Company is unable to send postal mail to each concerned shareholder at their registered address to suitably act to avoid transfer of their shares address to suitably act to avoid transfer of their shares to the IEPF.

Shareholders may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of the issue of the new share certificate(s) by the Company, as required by the said Rules, for the purpose of the transfer of the said shares to the IEPF.

Shareholders may contact me in case of queries.

For Hawkins Cookers Limited Hutoxi Bhesania Company Secretary

Mumbai, June 2, 2020 Phone: 42425273/42425634 • E-mail: cosec@hawkinscookers.co

No. P-12033/2/2020-DS(GSY))/FME **GOVERNMENT OF INDÍA** MINISTRY OF FOOD PROCESSING INDUSTRIES PANCHSHEEL BHAWAN, AUGUST KRANTI MARG, NEW DELHI-110049

Applications invited for engagement as Consultants and Young Professionals

For setting up of a National Project Management Unit for the new scheme "Formalisation of Micro food processing Enterprises (FME)", Ministry of Food Processing Industries invites online applications for engagement of Consultants having specialisation

in Project Management (Lead Project Manager) Credit & Finance/ Enterprise Development/Food Technology/Monitoring Evaluation Data Analytics/Communication & Dissemination Procurement Management and Young Professionals on contractual basis. For more details and online filling of application, visit our website - www.mofpi.nic.in. Last date for receipt of applications: 21.06.2020.

davp 16101/11/0003/2021

SCHAEFFLER INDIA LIMITED

SCHAEFFLER

Regd. Office: Nariman Bhavan, 8th Floor, 227, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India. **Ph.:** +91 22 66814444 Fax No.: +91 22 22027022 • E-mail: inv v.schaeffler.co.in • CIN: L29130MH1962PLC012340

THE 57th ANNUAL GENERAL MEETING OF SCHAEFFLER INDIA LIMITED (COMPANY) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) OR ANY OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE AND DIVIDEND INFORMATION

- Members may note that the 57th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through video conference or any other audio visua means on Tuesday, June 30, 2002 at 3.30 pm. IST in compliance with genera circulars dated May 5, 2020, read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairin, notifications issued by SEB and all other applicable laws to transact the business that will be set in the
- In compliance with the above circulars, electronic copies of the AGM Notice and the Annual Report for the FX. 2019 will be sent to all the shareholders in due course, whose email addresses are registered with the Company Depository Participants (DP).
- Nembers holding shares in physical mode who have not registered their email addresses with the Company/DP can obtain the AGM Notice, Annual Report and e-Voting login credentials by sending the following documents to Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited (RTA) at vadodara@linkintime.co.in and investorsupport.in@schaeffler.com:
- A request letter providing name of the Member, Folio No., Mobile no. and email address to be registered/updated and signed by Member (first holder, in case of jointly held);
- b. Self-attested scanned copy of PAN
- . Members are requested to share the following additional details for registering/updating Bank Account Details with RTA at vadodara@linkintime.co.in and investorsupport.in@schaeffler.com:
- Name and Branch of the Bank in which dividend is to be received and Bank Account type;
- b. Bank Account Number allotted by your bank after implement Banking Solutions;
- c. 9-digit MICR Code and 11-digit IFSC Code;
- d. Self-attested scanned copy of the cancelled ch the Member (first holder, in case of jointly held)
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses, mobile number and Bank account details with their relevant depositories.
- . The AGM Notice and Annual Report for the F.Y. 2019 will also be made Exchanges website at www.bseindia.com & www.nseindia.com and on the NSDL website at www.evoting.nsdl.com.
- Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the AGM Notice through electronic voting system The manner of voting remotely for Members holding shares in dematerialized mode, physical mode, and for Members who have not registered their email addresses will also be provided in the AGM Notice.
- Members are requested to note that the Board of Directors in their meeting . Members are requested to note that the Board of Directors in their meeting held on February 12, 2020 have recommended a dividend of INR 35 per Equity Share of INR 10 each. The book closure for the purpose of AGM and dividend is from June 23, 2020 to June 30, 2020 (both days inclusive). The dividend once approved by the Members in the AGM will be paid within the statutory time electronically through various online transfer mode to those Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrants, cheques, demand drafts will be sent at their registered addresses once postal services are available. The Members are requested to update their KYC with their depositories (if the shares are held in demat mode) and with Company's RTA (where shares are held in hysical mode) to receive the dividend directly in (where shares are held in physical mode) to receive the dividend directly i their bank account.

For Schaeffler India Limited

MOTHERSON SUMI SYSTEMS LIMITED

SBI in a Day Gives ₹3k cr to MSMEs

Our Bureau

New Delhi: The government's credit guarantee scheme for mi cro, small and medium enterprises (MSME) has taken off with the State Bank of India (SBI) beginning disbursements

SBI, the country's largest lender on Tuesday said the public sector bank in a single day disbursed about ₹3,000 crore in total to 22,000 units in the MSME sector.

scheme for SMEs, it has capital implications for the banks. In a way, this <3 trillion means ₹30,000 crore further capitalisa tion also has happened indirectly for the banks," Kumar said at the CII annual se

air on the opinion that risk aversion was pervasive in the banking system. "But I want to ask, is the risk aversion from the lenders or the borrowers?" he said

ders or the borrowers?" he said.

In what appeared to be an effort
to dispel the notion that parking
funds with the Reserve Bank of
India implies banks are risk averse, he said, "If I get v2 lakh cron, in doposits in two mouths re in deposits in two months even if I'm a very efficient bank, I cannot disburse so much within two months.

Addressing the issue of fund-Addressing the Issue of Tulus-starved non-banking finance companies (NBFCs), Kumar sa-id, "We are definitely supporting all the NBFCs with whom the bank (SBI) has a satisfactory re-cord of dealing."



Proud to be part of samvardhana motherson

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020

Consolidated Rs. in Crores			Rs. in Crores			Standalone Rs. in C			Rs. in Crores		
Three months ended			Year ended				Three months ended			Year ended	
31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Unaudited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)		Particulars		31.12.2019 (Unaudited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)
15,159.05	15,661.09	17,169.47	63,536.87	63,522.88	1	Total income from operations	1,735.21	1,643.02	1,851.43	6,873.82	7,581.2
467.11	463.00	677.25	2,112.86	3,200.28	2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	487.06	207.04	320.00	1,161.45	1,222.4
467.11	463.00	677.25	2,112.86	3,200.28	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	487.06	207.04	320.00	1,161.45	1,222.4
					4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)					
183.38	270.51	409.96	1,170.04	1,613.16		- Owners	386.02	166.52	210.79	898.82	813.7
(47.72)	69.81	19.35	124.40	484.97		 Non-controlling interests 	-	-	-	-	-
					5	Total comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]					
136.23	594.66	345.18	1,350.48	1,577.83		- Owners	378.85	168.68	210.30	887.61	808.2
(11.98)	184.36	2.83	206.55	502.00		 Non-controlling interests 	-	-	_	-	-
315.79	315.79	315.79	315.79	315.79	6	Equity Share Capital (of Re. 1/- each)	315.79	315.79	315.79	315.79	315.7
					7	Earnings Per Share (of Re. 1/- each)					
0.58	0.86	1.30	3.71	5.11		Basic :	1.22	0.53	0.67	2.85	2.5
0.58	0.86	1.30	3.71	5.11		Diluted:	1.22	0.53	0.67	2.85	2.5

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.motherson.com).

By Order of the Board of Directors For Motherson Sumi Systems Limited

V C SEHGAL Chairman

l. Office: Unit 705, C Wing, One BKC. G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, arashtra, India. CIN: L34300MH1986PLC284510

www.motherson.com

Place : Noida

Dated: June 02, 2020

Together we make it happen

प्रभागांमधील आरोग्य शिबिरांची

महापौरांतर्फे पाहणी

यांनी विविध विभागांना भेटी देऊन आढावा घेतला. सोमवारी प्रभाग क्रमांक १९९ मधील हरहरवाला इमारत क्रमांक १८ व १९ रामदेव

अरविंद सावंत. आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी उपस्थित

होते. सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची विशेष

केली. तसेच डॉक्टरांना 'पीपीई किट'ची आवश्यकता असेल तर

आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर



SCHAEFFLER

'कोरोना' रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात साडेतीन पर्टीनी वाढ

'मे' महिन्यामध्ये 'रिकव्हरी रेट' ४३.३५ टक्के; गेल्या ३० दिवसांत सर्वाधिक राग्ण बरे

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक 💵

रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्चअखेर राज्यात ३०२ रुग्ण होते. त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १,७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६.८८ टक्के होते.

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) :

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील

धारावी परिसरालगत व 'महाराष्ट्र

नेचर पार्क' लगतच्या जागेत

महापालिकेद्वारे नव्यानेच २००

खाटांचे कोविड आरोग्य केंद्र

उभारण्यात आले असून राज्याचे

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

यांनी त्याची सोमवारी पाहणी केली.

यावेळी सर्व खाटांना 'ऑक्सिजन

बेड'मध्ये रूपांतरित करण्याचे

दौऱ्यावेळी अतिरिक्त महापालिका

आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल

हेही उपस्थित होते. पाहणी

दौऱ्यानंतर टोपे यांनी आरोग्य

कें द्रातील सेवा स्विधांबाबत

तीन पाळ्यांमध्ये डॉक्टर

१० डॉक्टर्स, १५ परिचारिका,

३० वॉर्डबॉय अव्याहतपणे कार्यरत

राहणार आहेत. त्यासोबतच

याठिकाणी एक रुग्णवाहिकादेखील

२४ तास तैनात असणार आहे.

याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा,

आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे

व साधनसामग्री. औषध गोळ्या

इत्यादी बाबीदेखील या केंद्रात

उपलब्ध करून देण्यात आल्या

आरोग्य केंद्रात ३ पाळ्यांमध्ये

राजेश टोपे यांच्या पाहणी

निर्देश त्यांनी दिले.

समाधान व्यक्त केले.



३१ मे अखेर राज्यात ६७ हजार, ६५५ रुग्णांपैकी २९ हजार, ३२९ रुग्ण 🔲 बरे होऊन घरी गेले. त्यामूळे मेअखेरीस राज्याचा 'रिकव्हरी रेट' मार्चच्या तुलनेत सुमारे साडेतीन पटीने वाढत ४३.३५ टक्के 🔳 एवढा झाला आहे. राज्य शासनाने हाती

घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले 'लॉकडाऊन', डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमूळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारित डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी आठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या 'पीएफआय'वर मुंबई महापालिकेचा विश्वास

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : ''राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या, अनेक राज्यांमध्ये बंदी असलेल्या आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून तपास होत असलेल्या 'पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या संस्थेला मुंबई महापालिकेने वैधता प्रदान केली आहे काय,'' असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिकेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी 'पीएफआय' या संस्थेला दिली आहे. त्याबाबतचे अधिकृत परिपत्रकसुद्धा १८ मे रोजी जारी करण्यात आहे. हे परिपत्रक ट्रिट करून, या संस्थेला वैधता



केला आहे.

फडणवीस म्हणतात की, ''ज्या संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा ठपका आहे, त्या संस्थेला हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यात या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे.

भारतीय नागरिकत्व कायद्या'च्या विरोधात जी

विदेशी निधी स्वीकारण्याचा आरोप या संस्थेवर आहे. 'ईडी'ने ही बँकखाती शोधून काढली आहेत. 'एनआयए' या तपास संस्थेने त्याची दखल घेऊन आरोपपत्राच्या कारवाईला सुरुवात केली आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे, म्हणजे एकप्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्वामोर्तब करण्यासारखे आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का,''असा प्रश्न करून फडणवीस म्हणतात की, ''मुख्यमंत्र्यांची सहमती नसेल, तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला, त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि हा निर्णय मागे घेणार का,''असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला

झाली, त्यातील दंगलींसाठी नगर व आगाखान बिल्डिंग याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य शिबिरांना महापौरांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांशीही चर्चा केली. यावेळी खासदार तपासणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरने तपासण्याची सूचना महापौरांनी यावेळी त्यांच्या मागणीप्रमाणे ते तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. प्रभागातील नागरिकांनी महापालिकेतर्फे आयोजित शेफलर इंडिया लिमिटेड रजी. ऑफिस : नरिमन भवन, ८ वा मजला, २२७, बॅकबे रिक्लेमेशन, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१, महाराष्ट्र, इंडिया. फोन: +९१ २२६६८१४४४४, कॅक्स नं . +९१ २२ २२०२७०२२ • ई−मेल: investorsupport.in@schaeffler.com

असेल तरच घराबाहेर पडावे,

सम्द्रिकनारी जाऊ नये.

महापालिका व शासनाकडून

वेळोवेळी देण्यात येणाऱ्या

सूचनांचे काटेकोरपणे पालन

करावे, असेही आवाहन

महापालिका प्रशासनाद्वारे

करण्यात आले आहे.

'निसर्ग' चक्रीवादळाच्या

पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे एका

मैदानावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या

स्वरूपातील समर्पित आरोग्य केंद्रात उपचार

घेत असणाऱ्या रुग्णांना पक्के बांधकाम असणाऱ्या

ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याची

बांधकामाची मजबुती

माहिती प्रशासनाने दिली

Website: www.schaeffler.co.in • CIN: L29130MH1962PLC012340 व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर कोणत्याही ऑडिओ व्हिजुअल मिन्स (ओएव्हीएम) द्वारा शेफलर इंडिया लिमिटेड (कंपनी) ची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि डिव्हिडेंड माहिती

सदस्यांनी लक्षात घ्यावे की कंपनीची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० जून २०२० रोजी दपारी 3:30 IST वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सदारे किंवा इतर कोणत्याही ऑडिओ व्हिजअल माध्यमातन, एजीएम नोटिसमध्ये मांडलेले कामकाज करण्यासाठी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके ५ मे २०२०, ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० प्रमाणे सेबी ने जारी केलेल्या अधिसचना आणि अन्य लाग कायद्यानसार होईल

उपरोक्त परिपत्रकांच्या अनुपालनानुसार, एजीएम नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वित्तीय वर्ष २०१९ साठीचा वार्षिक अहवाल सर्व भागधारकांना पाठविला जाईल, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत.

प्रत्यक्ष रूपात समभाग असलेले सभासद ज्यांनी आपले ईमेल पत्ते कंपनी / डीपीकडे नोंदवले नाहीत त्यांनी एजीएम नोटिस, वार्षिक अहवाल आणि ई-मतदान लॉगिन प्रमाणपत्रे कंपनीच्या कुलसचिव आणि हस्तांतरण एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड खालील कागदपत्रेकंपनी रजिस्टर किंवा ट्रान्सफर एजन्ट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (RTA), ला vadodara@linkintime.co.in आणि investorsupport.in@schaeffler.com येथे पाठवून मिळवू शकताः

a. सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक, मोबाइल क्र. आणि सदस्याद्वारे नोंदणीकृत / अपडेटेड आणि स्वाक्षरीकृत ईमेल पत्ता (प्रथम धारक, संयुक्तपणे आयोजित केलेल्या बाबतीत) असलेले विनंती

b. पॅन कार्ड ची स्वत: ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत. सदस्यांना विनंती आहे की vadodara@linkintime.co.in आणि investorsupport.in@schaeffler.com वर आरटीएसह बँक खाते तपशील नोंदणी करण्यासाठी / अद्ययावत करण्यासाठी पुढील अतिरिक्त तपशील पाठवा.

a. बँकेचे नाव व शाखा ज्यामध्ये लाभांश मिळवावा लागेल आणि बँक खाते प्रकार

b. कोअर बँकिंग सोल्युशन्सच्या अंमलबजावणीनंतर आपल्या बँकेने दिलेला बँक खाते क्रमांक c. ९-अंकी एमआयसीआर कोड आणि ११-अंकी आयएफएससी कोड

d. सदस्याचे नाव असलेल्या रद्द केलेल्या चेकची स्वतः ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत (प्रथम

डिमटेरियलाइझ मोडमध्ये शेअर्स असणार्या सदस्यांना त्यांचे संबंधित पत्ते व त्यांचे ईमेल पत्ते. मोबाइल नंबर आणि बँक खात्याचा तपशील डिपोसीटरी कडे नोंदणीकत / अपडेट करण्याची विनंती केली

वित्तीय वर्ष २०१९ ची एजीएम नोटीस आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.schaeffler.co.in, स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com www.nseindia.com आणि NSDL www.evoting.nsdl.com वेबसाइट वर उपलब्ध

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार सदस्यांना व्यवसायाव दूरस्थपणे मतदान करण्याची संधी असेल. डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स .. असणार्या सदस्यांसाठी आणि ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाठी दरस्थपणे मतदान करण्याची पद्धत देखील एजीएम नोटिसमध्ये प्रदान केली जाईल.

सदस्यांना हे लक्षात घेण्याची विनंती केली आहे की संचालक मंडळाने १२ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत १० रुपयाच्या प्रत्येक इक्विटी शेअरला ३५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एजीएम आणि लाभांशाच्या हेतूने बुक क्लोजर २३ जून २०२० पासून ३० जून २०२० (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत आहे. एजीएममधील सदस्यांनी एकदा मंजूर केलेला लाभांश वैधानिक वेळेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विविध ऑनलाईन ट्रान्सफर मोडच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला असेल त्यांना देण्यात येईल. ज्या सदस्यांनी बँक खाते तपशील अद्ययावत केले नाहीत त्यांच्यासाठी डिव्हिडंड वॉरंट, धनादेश, डिमांड डाफ्ट पोस्टल सेवा उपलब्ध झाल्यावर त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवल्या जातील. त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश मिळविण्यासाठी सदस्यांना विनंती केली जाते की केवायसी त्यांच्या ठेवींसह (समभाग डिमॅट मोडमध्ये ठेवले असल्यास) आणि कंपनीच्या आरटीएसह (जेथे शेअर्स प्रत्यक्ष मोडमध्ये आहेत) अद्ययावत करा

EXTENSION TENDER NOTICE

तारीख: २ जुन २०२० स्थळ: पुणे

E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

E-Tender No. & Description of

Material

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco

शेफलर इंडिया लिमिटेड साठी आशिष तिवारी व्हीपी-लीगल आणि कंपनी सचिव

प्रदान केली आहे का, हा प्रश्न निदर्शने अलीकडच्या काळात 'निसर्ग'च्या पार्श्वभूमीवर 'कोरोना' आरोग्य केंद्रांची तातडीची तपासणी

बांधकाम ठिकाणाच्या स्कॅफोल्डिंगसह इतर साहित्याचीही पाहणी

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याने 🔊 दिलेल्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पावसासह 'निसर्ग' चक्रीवादळाची किंवा जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी तात्पुरत्या

स्वरूपात उभारण्यात आलेल्या 'कोविड' आरोग्य केंद्रांची संरचनात्मक तपासणी तातडीने करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिले आहेत. संबंधित कंत्राटदारांनी त्यांच्या स्तरावर ही तपासणी करुन घ्यावी. तसेच आवश्यकता असल्यास तेथील रुग्णांना पक्के बांधकाम असलेल्या ठिकाणी तातडीने हलवावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही त्यांच्या स्तरावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, आवश्यकता

खबरदारी घेण्याचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका

क्षेत्रात सुरू असलेल्या इमारत बांधकाम व

इतर बांधकामाच्या ठिकाणी खबरदारीची

उपाययोजना म्हणून आवश्यक ती तपासणी

तातडीने करण्याचे व गरजेनुसार आवश्यक

ती खबरदारी घेण्याचे निर्देशही महापालिका

चक्रीवादळाची संभाव्यता लक्षात घेऊन

तपासण्याच्या सूचना बांधकामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या

परांची व इतर बांधकाम विषयक बाबींची मजबुती तत्काळ तपासून घ्यावी. इमारतींच्यावर व लगत असणारे 'क्रेन', 'लिफ्ट' आणि इतर बांधकाम साहित्याबाबतही खबरदारी घ्यावी. ते तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना राबविण्यासाठी व त्यादृष्टीने आवश्यक तेवढे कर्मचारी कर्तव्यावर ठेवण्याचेही बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

धारावीत 'कोविड' रुग्णालय

सर्व २०० खाटांजवळ ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध

या आरोग्य केंद्राम्ळे परिसरातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होऊन दिलासा मिळेल, असा विश्वासही मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी असणाऱ्या सर्व खाटांना 'ऑक्सिजन बेड'मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सदर कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात आली.

महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागाची गरज लक्षात घेऊन या विभाग क्षेत्रातील 'महाराष्ट्र नेचर

उभारण्याचे काम १८ मे रोजी सुरू करण्यात आले. त्यानंतर साधारणपणे केवळ १४ दिवसांत हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले व तेथे आवश्यक त्या आरोग्यविषयक सोयीसुविधादेखील कार्यान्वित करण्यात आल्या. सुरुवातीला या ठिकाणी १०० 'ऑक्सिजन बेड' व १०० सामान्य खाटा. याप्रमाणे एकूण २०० खाटांची स्विधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि टोपे यांनी या आरोग्य केंद्रातील सर्व 'ऑक्सिजन बेड' मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश दिले.

पार्क' आणि 'बेस्ट बस डेपो'

लगतच्या एका जागेत २०० खाटांचे

'समर्पित कोविड आरोग्य केंद्र'

मुंबईत रुग्णसंख्येत घट; दिवसभरात आढळले १,१०९ रुग्ण मुंबईत गेले पंधरा दिवस १,४०० ते १,५००च्या आसपास सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आणि मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मंगळवारी १,१०९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ४१,९८६ झाली आहे. आज २२६ रुग्ण बरे झाले असून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १७,२२१ झाली आहे. आज ४९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १,३६८ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात २३,४०५ रुग्ण उपचार घेत आहेत. धारावीत आज २५ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या १,८३० झाली आहे, तर दादरमध्ये ११ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ३३७ झाली आहे. शिवाय माहीममध्ये २५ रुग्ण सापडले अस्न ५४९ रुग्णसंख्या झाली आहे

संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून वर्सोव्यात एका दिवसात ६,५०० नागरिकांचे 'स्क्रीनिंग

आयुक्तांनी दिले आहेत.

डॉ. चित्तरंजन यांच्या मृत्यूनंतर 'आयएमए'ची सरकारकडे मागणी त्यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे

डॉक्टरांना 'कोरोना वॉरियर्स'

म्हणून जाहीर करा



मुंबई, दि. २ (प्रतिनिधी)ः डॉ. चित्तरंजन भावे यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या 'आयएमए' या संस्थेने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. 'कोरोना' महामारीच्या संकटात अविरत लढा देणाऱ्या डॉक्टरांना 'कोरोना वॉरिअर्स' म्हणून घोषित करण्याची मागणी 'आयएमए' ने केली आहे. तसेच कोरोना संकटात सरकारने जाहीर केलेल्या विमा कवच योजनेत डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी आयएमएने केली आहे.

डॉ. चित्तरंजन यांच्या मृत्यूनंतर आयएमएने याबाबत निवेदन प्रसिद्ध करत याबाबत दृःख व्यक्त केले आहे. यात म्हटले आहे की, डॉ. चित्तरंजन भावे यांचे वय ६१ वर्षे होते, त्यांना मधुमेह होता आणि हृदयविकाराकरिता त्यांची शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. असे असूनसुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि या कोरोनाच्या महासाथीत समाजाची सेवा म्हणून ते त्यांच्या शस्त्रक्रिया आणि रुग्णतपासण्या अखंडितपणे करत होते. या काळात त्यांनी एका रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर आहे.

'कोविड-१९'ची तपासणी करून घेतली आणि ती 'पॉझिटिव्ह' आली. डॉ. भावे हे मुंबईच्या रहेजा रुग्णालयाला संलग्न असल्यामुळे त्यांनी त्या इस्पितळाला फोन करून आपल्याला तिथे दाखल व्हायची इच्छा दर्शवली. यावेळी रहेजा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने त्यांना थोडा काळ वाट पाहण्यास सांगितले गेले. त्यानंतर डॉ. भावे स्वतःच्याच घरी होते. सुमारे सहा तासांनी त्यांना रुग्णालयातून जागा रिकामी झाल्याचा फोन आल्यावर ते स्वतः आपली कार चालवत रुग्णालयात दाखल झाले. तिथे चार दिवस त्यांच्यावर रूममध्ये उपचार झाल्यावर त्यांची तब्येत खालावल्याने आणि त्यांना प्राणवायूची गरज लागते आहे. असे लक्षात आल्याने त्यांना तेथीलच आयसीयुमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटिलेटर आणि डायलिसीसचे उपचार देण्यात आले. पण, त्यादरम्यान दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.

आयएमए महाराष्ट्र राज्याला आज अनेक ठिकाणांह्न फोन आले, की डॉ. भावेंना रुगणालयात जागा न मिळाल्याने त्यांना ओपीडीमध्येच १० तास झोपवण्यात आले होते. पण ही अकारण पसरवलेली वदंता आहे, असे आम्ही केलेल्या चौकशीमध्ये दिसून आले असे यात म्हटले



'कोविड –१९' च्या निवारणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि निरामय सेवा फाऊंडेशन यांच्यावतीने 'रेड झोन' मध्ये 'मास स्क्रीनिंग' करण्यास सूरुवात झाली आहे. या मोहिमेच्या दसऱ्या टप्प्यातील व्यापक स्क्रीनिंग वर्सोवा, सागर क्टीर येथील वस्तीत सोमवारी, १ जूनपासून सुरु झाले. वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता प्रकल्पाचे जनक अफरोज शाह आणि त्यांचा चम् यांचा 'स्क्रीनिंग' मोहिमेत सहभाग होता. महानगरपालिके च्या

मार्गदर्शनाखाली ही 'मास स्क्रीनिंग' केले जात आहे. एक दिवसात तब्बल २,२२४ घरांतील ६,६७१ नागरिकांचे 'स्क्रीनिंग' करण्यात

अफरोज शाह यांनी प्रत्यक्ष या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच या मोहिमेत सहभागी सर्व 'कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ''संघाच्या माध्यमातून

थर्मल स्क्रीनिंगचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. या मोहिमेत आमची टीम त्यांच्यासोबत सहभागी झाली आहे. आपली जबाबदारी समजून कोरोनाच्या निवारणार्थ संघाने केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली हे काम सूरु आहे.''

वर्सोवा येथील या स्क्रीनिंग मोहिमेत संघ स्वयंसेवक व सेवांकुर डॉक्टरांचा चमू यांनी स्थानिक नागरिकांचे स्क्रीनिंग केले. सहार, महाकाली व शिव टेकडी येथे २८७५, राजेवाडी

अणि सागर कृटीर येथे १,९१६ नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्याच्या दृष्टीने पीपीई किट अणि फेस शील्डसारख्या अन्य स्रक्षेच्या साधनांचा वापर या मोहिमेदरम्यान करण्यात आला. लक्ष्मी प्लाझा कोरोना सेंटर येथील प्रमुख डॉ. मनीषा जाधव व डॉ.कुसुम गुप्ता यांची यावेळी उपस्थिती होती. मुंबईत चाललेल्या वस्तीस्तरावर स्रु असलेल्या या स्क्रिनिंग मोहिमेबद्दल संघ, सेवांकुर, निरामय संस्था तसेच अभाविपच्या सदस्यांचे तसेच प्रत्यक्ष कोरोना 'पॉझिटिव्ह' पेशंट यांच्या सेवेत असलेले स्टाफ अन्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच कोरोनाबाबत जनजागृती ही केली. दत्त टेकडी येथील वस्तीतील जय जवान गोविंदा पथक व परिसर भागातदेखील सोमवारी वस्ती

स्क्रीनिंग करण्यात आले.

अणि भंडारवाडी येथे १,८८२

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८-(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आयआयएफएल होन फायनान्स लि. (पूर्वीची इंडिया इन्फोलाईन होसिंग फायनान्स लि.) (आयआयएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी असून, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेनेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ३ सह याच्या कलम १३ (१२) अन्वर्य प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी या खाली उल्लेखिले वार्यवाना वर्षण १ (१९) जनक महर जानकार वार्य उटकार वार्य कराना आवश्य कराना वार्य कराना वार्य वार्य कार्य कर्मा कर्जदार/सहकर्जदारांना माणणे सूचना जारी केली असून सदर सूचना प्राप्त झात्याच्या दिनाकापासून ६० दिससाच्या आत सूचनमध्ये ममूद केलेली रक्कम परतावा करण्याने सांणितले होते. कर्जदार रकमेना परतावा करण्यास अवशस्त्री ठरल्यामुळे कर्जदार आणि ाधारण ननतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांच्या नियम ८ सह वाचावयाच्या सदर कायद्य ोणताही व्यवहार हा खाली नमूद केलेल्या रॅंकमेकरिता आणि त्यावरील व्याजाकरिता आयआयएचएफएलच्या प्रभारास अधीन असेत ''नगर्वाच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकड़े कर्जदाराचे लक्ष चेधून घेतले जात आहे ज्याद्वारे, जर कर्जदाराने वेकी किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी "आयआयएचएफएल" ची देणी सर्व शुल्क, प्रभार आणि झालेले छर्च यासह भरणा केली, तर "आयआयएचएफएल" द्वारे तारण मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण केली जाणार नाही आणि

गयआयएचएफएल" द्वारे तारण मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता कोणतेही पुढील पाऊल उचलले जाणार बाही. तारण मालमत्तेचा तपशील कर्जदारा(रां)चे नाव (ফ) सद्निका क्र. ३०४, विंग ए, तिसरा मजला ओठळे आणि सौ. कांता |टाईप-१ इमारत, मोजमाप ४०.४२ चौ. मीटर्स २६.१२.२०१९ ३०.०५.२०२ 98,34,669/ पश्चिम, महाराष्ट्र धारण केलेल्या मालमत्तेचे सर्व **गयएल१००१२३४४**) खंड आणि तुकडे. अधिक तपशिलाकरिता, शास्त्रा कार्यालय : दुकान क्र. ६, ७, ८, जनता स्वीट ॲण्ड झायफूटच्या वर, बिज बाजारनजिक ओस्टवाल एम्पायर, बोर्डेसर, महाराष्ट्र ४०९५०१ किंवा **कॉपेरिट कार्यालय** : प्लॉट क्र. ९८, फेज IV, उद्योग विहार, गुरगाव इरयाणा येथे प्राविकृत अधिकाऱ्यास संपर्क साधावा. ठेकाण : पातपर दिनांक ०३.०६.२०२० संबी/ प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएत क्षेम फायनान्स लिमिटेड (आयआयएफएत एचएफएत) करित

Sr. No. 1 7000016230 SE/EHV/O&M/CIR/KLW/TECH/

RFX No.

MAHATRANSCO

Ten-10(Ext)/ 20-21 E-Tender for Work of emergency outage & breakdown work of 400kV Line S/Dn., Kalwa as and when required for maintenance under EHV O&M Division, Kalwa for the year 2020-21 Tender Fee **Estimated Cost**

Tender No.:

portal (http://srmetender.mahatransco.in)

Contact Person: Executive Engineer/ Dy. Exe. Engineer (O) Tel No. 9769006245

Technical Opening: - Dt.10.06.2020 at 10:00 Hrs (Onwards if possible) Commercial Opening:- Dt. 10.06.2020 at 15:00 Hrs (Onwards if possible) Rs. 500/- + GST Rs. 49,99,170/-

Due date & Time (Hrs) for submission &

Due date & Time (Hrs.) for

submission & Opening of Tender

Tender Downloading Dates & time.

From Dt: 03.06.2020, 00:00 Hrs to

Tender Sale period.

Dt. 09.06.2020, 23:59 Hrs

SUPERINTENDING ENGINEER

 \ggg **MAHA**TRANSCO

E-Tender Notice

MSETCL invites digitally signed online bids for following tender through E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco E-Tendering website http://srmetender.mahatransco.in/ for following works.

CELD/IT/UTM Subscription/T-0520/01 opening of Tender RFX No.: 7000016143 Name of Work: Renewal of Cyberoam UTM **Download of Tender Documents** Subscription for Three Years at SLDC KALWA. Date: From 04.06.2020 to 10.06.2020 Hrs. 23.59 Tender (Technical) EMD Tender Fee Commercial Estimated **Closing Date** Opening dt. opening date Cost (Rs) (Rs) (Rs) (Submission) 3,25,438/-Rs.525/-5,000/-10.06.2020 11.06.2020 15.06.2020 (Rs. 500 + 23,59 Hrs (Tentative) (Tentative) 5% GST)

Contact Person: DGM(IT), State Load Dispatch Centre, Thane-Belapur Road. At & Post Airoli Navi Mumbai - 400708. Tel. no. 022- 27602937 Extn: 2014/2037

For further details visit our website http://mahatransco.in & http://srmetender.mahatransco.in/ 1. Relevant portions of the Tender which the bidder have to fill online would be available on aforesaid

The bidder should submit their bids online, well in advance within aforesaid date & time. The scanned copy of EMD receipt and Tender Fee receipt should be submitted online along with the Bid.

The EMD amount and tender fees as indicated above should be paid online only. Bidder can pay through Credit Card or by their Axis bank Account (NEFT/RTGS) Transfer. The payment confirmation will be done by Corporate office only. For payment confirmation the bidder will have to send complete details such as Tender No. / Amount / Transaction ID / Mode of payment (credit card / net banking) etc. The correspondence with corporate office shall be done on following email srmadmin@mahatransco.in

MSETCL will not be responsible for non-submission of bid due to any website related problems. The undersigned reserves the right to cancel the tender at any time without assigning any reason.

Bidders are requested to check the details on website http://srmetender.mahatransco.in/regularly for further updates of tender.

Note :- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM e-tendering (Anil V. Kolap)

Chief Engineer, SLDC, MSETCL, Kalwa